

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो-११०८/प्र.क्र.६३/पापु-०७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक २८ मे, २००८

प्रस्तावना:

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करून (सन २००५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.३) कलम ७९(क) नुसार जिल्हा परिषदे अंतर्गत जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती गठीत करण्याची सुधारीत तरतूद अंतर्भूत करण्यात आली आहे. जिल्हा परिषद स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक योजनांच्या धोरणात्मक बाबी ही समिती हाताळत आहे.

भारत निर्माण कार्यक्रमाचे हे शेवटचे वर्ष असून कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेले उद्दिष्ट यावर्षी पूर्ण करावयाचे आहे. त्यानुसार सर्व जिल्हयांमधील न हाताळलेली तसेच अंशात: हाताळलेली गावे पूर्ण करण्यात येणार आहेत. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट गुणवत्ता पूर्वक पूर्ण करण्यासाठी आणि या अभियानाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा पाणी पुरवठा योजना आढावा समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट गुणवत्ता पूर्वक पूर्ण करण्यासाठी आणि या अभियानाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा पाणी पुरवठा योजना आढावा समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. या समितीची संरचना खालील प्रमाणे असेल :

- | | | |
|----|------------------------------------------------------------------------------------|------------|
| १) | मा.पालक मंत्री | अध्यक्ष |
| २) | मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद | उपाध्यक्ष |
| ३) | मा. पालक मंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले
२ विधानसभा सदस्य व १ विधान परिषद सदस्य | सदस्य |
| ४) | जिल्हाधिकारी | सदस्य |
| ५) | जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक | सदस्य |
| ६) | कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण | सदस्य |
| ७) | मुख्य कार्यकारी अधिकारी | सदस्य सचिव |

३. ही समिती जिल्हास्तरावरील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाचाआढावा घेईल आणि जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीस मार्गदर्शन करेल. तसेच आवश्यक तेथे जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीस सल्ला देईल.

४. जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने घेतलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार जिल्हा पाणी पुरवठा आढावा समितीस असेल. जिल्हा पाणी पुरवठा योजना आढावा समितीने या संदर्भात दिलेला निर्णय जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर बंधनकारक असेल. जिल्हा पाणी पुरवठा योजना आढावा समितीने दिलेल्या सल्ल्यामुळे / शिफारशीमुळे शासन धोरणात विसंगती निर्माण होणार असेल तर अशा वेळी अंतिम निर्णय शासनस्तरावरुन घेण्यात येईल.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०५२८१८४३५५०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्री. श्री. घोलप)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.राज्यपाल, यांचे खाजगी सचिव

मा.मुख्यमंत्री, यांचे खाजगी सचिव

मा.उप मुख्यमंत्री, यांचे खाजगी सचिव

मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव

मा.पालक मंत्री (सर्व जिल्हे)

मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव

विभागीय आयुक्त (सर्व)

संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे

सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

प्रकल्प व्यवस्थापक, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद

महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर

सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

मंत्रालयातील इतर सर्व विभाग,

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने

निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७